

राज्यात २२ दिवसांत १२ वाघांचा मृत्यू

अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कठोर उपाय करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश

**मुंबई** : राज्यात ३० डिसेंबर ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीत १२ वाघांचा मृत्यू झाला आहे. अपघाती व आपसातील संघर्षातून हे मृत्यू झाले आहेत. मात्र २००६ च्या तुलनेत सद्यस्थितीत वाघांची संख्या ४४४ वर पोहोचली आहे. त्यामुळे १८ वर्षात वाघांच्या संख्येत सरासरी ३५०ने वाढ झाली आहे.

राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाचे गांधीयाने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

३० डिसेंबर २०२४ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राज्यात विविध घटनांमध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला आहे. पाच वाघांचा मृत्यू आपापसातील संघर्षातून जखमी झाल्याने, आजारपणामुळे इत्यादी नैसर्गिक

राज्यात वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ

राज्यामध्ये २००६ मध्ये १०३ वाघांची संख्या होती. २०१० मध्ये ही संख्या वाढून १६१ झाली. २०१४ मध्ये आणखी वाढ होऊन वाघांची संख्या १९० वर पोहोचली. २०१८ मध्ये वाघांची संख्या ३१२ होती. तर २०२२ मध्ये झालेल्या वाघांच्या गणनेमध्ये वाघांची संख्या ४४४ नोंदली गेली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दर चार वर्षांनी वाघांची गणना करण्यात येते. त्यामुळे पुढील जनगणना २०२६ मध्ये होणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.



कारणांनी झालेला आहे. चार वाघांचा मृत्यू अन्य जनावरांसाठी लावण्यात आलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने झाला आहे. किंवा वाहनांच्या धडकेने झाला आहे. तीन प्रकरणांमध्ये वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचे समोर आले आहे. या तीनही प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपींना वनखात्याने अटक केली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत नर्सरी

खासगी वनीकरणाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचित केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत नर्सरी उभारण्यात येणार आहे.



वाघांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना

- जिल्हास्तरीय व्याघ्र समितीच्या बैठकीत वाघ, बिबट इतर वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे .
- विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वाघांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी वनविभाग व महावितरण कंपनी मिळून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे .
- व्याघ्र संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसेवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करण्यात येते . डॉग स्कॉड अंतर्गत

सुद्धा गस्ती करून शिकारी हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात येते.

- एम स्ट्रीप प्रणाली असलेल्या मोबाइलचा पुरवठा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे . त्याद्वारे संशयास्पद गतीविधींवर लक्ष ठेवण्यात येते .
- वाघांचे भ्रमणमार्ग, पाणवटे व महत्वाचे ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालीवर पाळत ठेवण्यात येते . पाणवट्याची नियमीत तपासणी केली जाते .

शालेय शिक्षणमंत्र्यांकडून शाळांची पाहणी

**मुंबई** : विद्यार्थ्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी दिलेला जाणारा पोषण आहार, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तपासली. धारावी काळा किल्ला येथील मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल व धारावी ट्रान्झिट कॅम्पमधील इंग्रजी आणि सेमी इंग्रजी शाळांना भेट देऊन त्यांनी पाहणी केली.

शालेय शिक्षणात महाराष्ट्र देशात आघाडीवर राहण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन मंत्री दादा भुसे यांनी केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासह त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

बालवाडीसह अन्य वर्ग, ग्रंथालय, विद्यार्थ्यांला वाचन आणि लिहिता येते का, पाडे येतात का, कविता वाचून, विद्यार्थ्यांची शारीरिक स्वच्छता याची पाहणी केली. त्यांनी पोषण आहारामध्ये दिले जाणारे अन्न, पिण्याचे पाणी तपासले. स्मार्ट क्लासरूम, कंप्युटर



गुणवत्तापूर्ण शिक्षण शिक्षकांची जबाबदारी - भुसे

भुसे यांनी यावेळी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली . शाळांमध्ये विद्यादानाचे कार्य उत्तमरीत्या सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करून हा दर्जा कायम राखावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे सांगून समाजातील कोणत्याही घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले .

लॅब, क्राफ्ट रूममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे योग्य ज्ञान मिळत आहे की नाही ते जाणून घेतले. परिसर स्वच्छता, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी असलेली स्वच्छतागृहे तसेच शाळेतील सीसीटीव्ही यांची देखील पाहणी करून भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणधिकारी राजेश कंकाळ, जी उत्तर विभागाच्या प्रशासकीय अधिकारी स्नेहलता डुंबरे, शाळेतील वर्ग शिक्षक यांनी शालेय शिक्षणमंत्री भुसे यांना यावेळी शाळेविषयी माहिती दिली.

एसटी तिकीट दरवाढ रद्द करा – नाना पटोले

परिवहन मंत्री निर्णयाबाबत अनभिज्ञ असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त

**मुंबई** : महायुती सरकारने तिकीट दरात वाढ केली असताना राज्याचे परिवहनमंत्रीच याबाबत अनभिज्ञ असणे हे आश्चर्यकारक असून मंत्र्यांना विश्वासात न घेता तिकीट दरात वाढ करणाऱ्यांना निलंबित करा आणि तिकीट दरवाढ रद्द करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

प्रवाशांना व्यवस्थित सेवा देत

येत नाही आणि दुसरीकडे महागाईचे कारण देत १५ टक्के भाडेवाढ केली आहे. एसटीच्या भाडेवाढीची परिवहनमंत्र्यांना माहिती नाही, असे मंत्रीच सांगत असतील तर त्यांनी पदावर कशाला राहावे? आपल्या खात्यात काय चालले आहे? याची माहितीच मंत्र्यांना नाही हे आश्चर्यकारक आहे. ज्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना

विश्वासात न घेताच भाडेवाढीचा निर्णय घेतला त्यांना निलंबित करा. जनतेची लूट करणारा निर्णय माहीत नसणाऱ्या मंत्र्यांना एसटी महामंडळाची राज्यातील १,३६० हेक्टर मोकळी जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात जास्त रस दिसत आहे. एसटी महामंडळ हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे, हा भ्रष्टाचार थांबवला तरी भाडेवाढ

करण्याची गरज पडणार नाही, असेही पटोले म्हणाले.

**यंत्रणा कामाला लावा –** पटोले पटोले यांनी म्हटले आहे की, राज्यात जीबीएस आजाराचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असेही ते म्हणाले.

पालिकेतील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांवर अन्याय जाती प्रमाणपत्र नसलेल्यांना सेवेत घेण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान

**देवश्री भुजबळ / मुंबई**

जे सरकारी कर्मचारी वैध अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरतील किंवा ज्यांचे प्रमाणपत्र बोगस आढळेल त्यांना पदच्युत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही राज्य सरकारने अशा कर्मचाऱ्यांना अधिशेष पदांवर समाविष्ट करण्यासाठी शासन निर्णय जारी केला, संरक्षण दिले. यामुळे अनुसूचित जमातीच्या १३० उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी गमवावी लागली, असा दावा करून ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल्स (OFROT) या संघटनेने सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर १८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

ज्यांनी खऱ्या अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या सरकारी नोकऱ्या हिऱ्याकून घेतल्या ते शुध्देवार आहेत. त्यांना शिक्षा करण्याऐवजी राज्य सरकारने २०१९ मध्ये त्यांना अधिशेष पदांवर समाविष्ट करून आणि २०२२ मध्ये सेवाश्रेणी फायदे देऊन संरक्षण दिले आहे. हे अनुसूचित जमातींवरील अन्याय आहे.

- राजेंद्र मोरार्यकोळे, याचिकाकर्ता

इतर मागासवर्गीय उमेदवारांनी भरल्या होत्या. १३० कर्मचारी, ज्यामध्ये अधिकारीही समाविष्ट होते, त्यांनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाखाली नोकऱ्या मिळवल्या होत्या. त्यांना नोकरी लागल्यावर सहा महिन्यांत वैध जात प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित होते. मात्र, २०१९ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना संरक्षण दिले आणि त्यांना अधिशेष पदांवर समाविष्ट करण्यासाठी शासन निर्णय जारी केला, असे एका

पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

हे कर्मचारी आता सेवेतून निवृत्त झाले आहेत आणि त्यांना पेंशन, भविष्य निर्वाह निधी आणि रजा भत्त्यासह अनेक फायदे मिळाले आहेत. २०२२ मध्ये जारी केलेल्या एका जीआर नुसार, अधिशेष पदांवर समाविष्ट करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सर्व सेवाश्रेणी फायदे देण्याचे निर्देश देण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

आता असा मुद्दा समोर आला आहे की, या १३० पैकी ५८ कर्मचारी जीआरनुसार अधिशेष पदांवर नियुक्त करण्यात आले नाहीत, ज्यामुळे त्यांचे सेवाश्रेणी फायदे रोखले गेले आहेत. पालिके चा सामान्य प्रशासन विभागाने राज्य शहरी विकास विभागाकडे फायनल निर्णयासाठी फाईल पाठवली आहे. पुढील ८ ते १० दिवसांत निर्णय अपेक्षित आहे,” असे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

जनजीवन मिशन योजनांमधील अडचणी मार्गी लावा – पाटील

**मुंबई** : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी व शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत होत असलेल्या कामांमधील अडचणी तातडीने मार्गी लावाव्यात. यासाठी संबंधित यंत्रणांनी त्यांच्याशी निगडित असलेली कामे, परवानग्या विनाविलंब देण्याची कार्यवाही करावी. या कामास प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार शांताराम मोरे, प्रधान सचिव संजीव खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहसचिव बी.जी पवार, मुख्य अभियंता प्रशांत भांबरे, अतिरिक्त अभियान संचालक सुप्रभा सातपुते, कोण गावचे सरपंच रेखा सदाशिव पाटील आणि उपसरपंच रेखा निलेश मुकादम उपस्थित होते.

पाचवीतल्या विद्यार्थ्यांना वाचता येईना...

ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा खालावलेलाच

**मुंबई** : राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा असर २०२४ हा अहवाल आज जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीतील मजकूर वाचता येत नसल्याचे निदर्शक चित्र समोर आले आहे. तसेच आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुमार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

देशातील ग्रामीण भागातील ३ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांची शालेय नोंदणी, त्यांचे मूलभूत

अनुदानित शाळांच्या गुणवत्तेही घट

अनुदानित शाळांमधील गुणवत्ता घसरली असून २०२२ च्या अहवालात ३८.१ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत होता . तर २०२४ च्या अहवालात अनुदानित शाळांमधील ३४.५ टक्के विद्यार्थ्यांनाच भागाकार येत असल्याचे समोर आले आहे, तर स्मार्ट फोन वापरण्यामध्ये ग्रामीण भागातील मुलेही शिक्षित असल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे.

वाचन आणि अंकगणित कौशल्ये याबाबत प्रथम संस्था दर दोन वर्षांनी अहवाल सादर करते. त्यानुसार आज असर अहवाल जाहीर करणार्यात आला. देशातील ६०५ ग्रामीण जिल्ह्यातील १७ हजार ९९७ गावांमधील ६ लाख ४९ हजार ४९९ विद्यार्थ्यांचा सर्वे करण्यात आला. २०२२ च्या अहवालाच्या तुलनेत देशभरातील

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सुधारणा दिसू न आली आहे. गेल्या अहवालाच्या तुलनेत राज्यातील शिक्षणाची स्थिती यंदाच्या अहवालांमध्ये काही घटकांमध्ये सुधारली असली तरी ती समाधानकारक नसल्याचे दिसते. पाचवीच्या ५९.६ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीतील अभ्यासक्रमाचा मजकूर वाचता

येत असल्याचे समोर आले आहे. तर आठवीच्या ७४.३ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीतील अभ्यासक्रमाचा मजकूर वाचता येतो. २०२२ च्या अहवालात हीच आकडेवारी ७६.१ टक्के होती. यामध्ये घट झाल्याचे यावेळी दिसत आहे.

पाचवीतील २७.६ टक्के विद्यार्थ्यांनाच भागाकार येत आहे. तर अनुदानित शाळेतील २६.१ टक्के आणि खासगी शाळेतील २९.८ टक्के विद्यार्थ्यांनाच भागाकार करता येत असल्याचे समोर आले आहे. तर आठवीतील केवळ ३६.३ टक्के विद्यार्थ्यांनाच भागाकार येत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001 India

Tel.: 91 22 6665 8282 • Email: cosec@tatasteel.com • Website: www.tatasteel.com

CIN: L27100MH1907PLC000260

सूचना

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

₹ कोटी

| तपशील                                                                                                                    | ३१.१२.२०२४<br>रोजी संपलेली<br>तिमाही | ३०.०९.२०२४<br>रोजी संपलेली<br>तिमाही | ३१.१२.२०२३<br>रोजी संपलेली<br>तिमाही | ३१.१२.२०२४<br>रोजी संपलेले<br>नऊ महिने | ३१.१२.२०२३<br>रोजी संपलेले<br>नऊ महिने | ३१.०३.२०२४<br>रोजी संपलेले<br>आर्थिक वर्ष |
|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------|--------------------------------------|--------------------------------------|----------------------------------------|----------------------------------------|-------------------------------------------|
|                                                                                                                          | लेखापरिशिक्त                         | लेखापरिशिक्त                         | लेखापरिशिक्त                         | लेखापरिशिक्त                           | लेखापरिशिक्त                           | लेखापरिशिक्त                              |
| प्रवर्तनातून एकूण महसूल                                                                                                  | ३२,७६०.४५                            | ३२,३९९.४८                            | ३४,६८५.५०                            | ९८,११७.८२                              | १,०४,३९१.१७                            | १,४०,९३२.६५                               |
| कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)<br>(कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)                                                         | ५,३२०.७९                             | ४,७७२.०२                             | ६,०६१.३२                             | १४,७९४.६६                              | १६,८७९.७२                              | २२,९९२.७३                                 |
| कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)<br>(अपवादात्मक बाबींनंतर)                                                          | ५,१७४.५४                             | ४,७८५.८४                             | ६,०७१.३७                             | १४,४२५.६६                              | ३,८८५.७६                               | ९,३५७.०५                                  |
| कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)                                                                                    | ३,८७८.५७                             | ३,५९०.९९                             | ४,६९८.५४                             | १०,८००.५१                              | १,४२२.९६                               | ५,५१४.१९                                  |
| कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न<br>[कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि<br>इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून] | ३,५०३.२०                             | ३,५९८.७८                             | ४,८६५.५६                             | १०,५८६.८४                              | १,९३८.५१                               | ६,२०३.७३                                  |
| भरणा झालेले समभाग भांडवल<br>[दर्शनी मूल्य ₹ १ प्रति भाग]                                                                 | १,२४८.६०                             | १,२४८.६०                             | १,२२९.९८                             | १,२४८.६०                               | १,२२९.९८                               | १,२४८.६०                                  |
| पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव                                                                                        |                                      |                                      |                                      |                                        |                                        | १,३८,३८०.१७                               |
| सिक्युरिटीज प्रिमियम रिझर्व्ह                                                                                            | ३१,२९०.२४                            | ३१,२९०.२४                            | ३१,२९०.२४                            | ३१,२९०.२४                              | ३१,२९०.२४                              | ३१,२९०.२४                                 |
| नेट वर्थ                                                                                                                 | १,४२२,५३५.०६                         | १,३९,०३१.८७                          | १,३२,२००.४४                          | १,४२२,५३५.०६                           | १,३२,२००.४४                            | १,३६,४४०.८३                               |
| भरणा झालेले कर्ज भांडवल                                                                                                  | १२,८२५.४८                            | १२,८२५.६९                            | १०,१२६.५३                            | १२,८२५.४८                              | १०,१२६.५३                              | १२,८२३.१०                                 |
| निव्वळ डेब्ट इक्विटी रेशो                                                                                                | ०.३४                                 | ०.३७                                 | ०.२८                                 | ०.३४                                   | ०.२८                                   | ०.२७                                      |
| प्रति समभाग प्राप्ती:                                                                                                    |                                      |                                      |                                      |                                        |                                        |                                           |
| प्रत्येकी ₹ १ ची मूलभूत प्रति भाग प्राप्ती<br>(अवार्षिक) – रुपयांत (अपवादात्मक बाबींनंतर)                                | ३.११                                 | २.८८                                 | ३.७६                                 | ८.६५                                   | १.१४                                   | ४.४२                                      |
| प्रत्येकी ₹ १ ची सौम्यिकृत प्रति भाग प्राप्ती<br>(अवार्षिक) – रुपयांत (अपवादात्मक बाबींनंतर)                             | ३.११                                 | २.८८                                 | ३.७६                                 | ८.६५                                   | १.१४                                   | ४.४२                                      |
| डिव्हेंचर रिडेम्पशन रिझर्व्ह                                                                                             | १,३२८.७५                             | १,३२८.७५                             | १,३२८.७५                             | १,३२८.७५                               | १,३२८.७५                               | १,३२८.७५                                  |
| डेब्ट सर्व्हिस कव्हेरेज रेशो                                                                                             | ५.९३                                 | ३.५१                                 | ४.४९                                 | ३.९५                                   | २.०३                                   | २.५६                                      |
| इंटेस्ट्रेट सर्व्हिस कव्हेरेज रेशो                                                                                       | ८.८१                                 | १७.४१                                | ९.४०                                 | १०.३६                                  | ९.३६                                   | १०.३३                                     |

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

₹ कोटी

| तपशील                                                                                                                    | ३१.१२.२०२४<br>रोजी संपलेली<br>तिमाही | ३०.०९.२०२४<br>रोजी संपलेली<br>तिमाही | ३१.१२.२०२३<br>रोजी संपलेली<br>तिमाही | ३१.१२.२०२४<br>रोजी संपलेले<br>नऊ महिने | ३१.१२.२०२३<br>रोजी संपलेले<br>नऊ महिने | ३१.०३.२०२४<br>रोजी संपलेले<br>आर्थिक वर्ष |
|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------|--------------------------------------|--------------------------------------|----------------------------------------|----------------------------------------|-------------------------------------------|
|                                                                                                                          | अलेखापरिशिक्त                        | अलेखापरिशिक्त                        | अलेखापरिशिक्त                        | अलेखापरिशिक्त                          | अलेखापरिशिक्त                          | लेखापरिशिक्त                              |
| प्रवर्तनातून एकूण महसूल                                                                                                  | ५३,६४८.३०                            | ५३,९०४.७१                            | ५५,३११.८८                            | १,६२,३२४.४०                            | १,७०,४८३.४७                            | २,२९,१७०.७८                               |
| कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)<br>(कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)                                                         | १,७९८.२२                             | २,१४६.२४                             | २,२६२.०४                             | ६,६७९.२१                               | ४,२६३.७०                               | ६,६६७.०४                                  |
| कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)<br>(अपवादात्मक बाबींनंतर)                                                          | १,६७२.०३                             | २,१६४.३३                             | १,९२७.९१                             | ६,२१३.१८                               | (२,९५५.९१)                             | (१,१४७.०४)                                |
| कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)                                                                                    | २९५.४९                               | ७५८.८४                               | ५२२.१४                               | १,९७२.९०                               | (५,४६४.१७)                             | (४,९०९.६१)                                |
| कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न<br>[कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि<br>इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून] | (५६९.०३)                             | १,४९१.२४                             | १,५६३.६०                             | २,०२४.७१                               | (८,३६९.६१)                             | (८,१३७.५१)                                |
| भरणा झालेले समभाग भांडवल<br>[दर्शनी मूल्य ₹ १ प्रति भाग]                                                                 | १,२४७.४४                             | १,२४७.४४                             | १,२२८.८२                             | १,२४७.४४                               | १,२२८.८२                               | १,२४७.४४                                  |
| राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) आणि<br>अनिवार्य व्याज                                                                |                                      |                                      |                                      |                                        |                                        | ९१,१८५.३०                                 |
| नेट वर्थ                                                                                                                 | ८६,२८१.०५                            | ८६,७४७.८७                            | ८७,६८०.२८                            | ८६,२८१.०५                              | ८७,६८०.२८                              | ८८,६२३.८२                                 |
| निव्वळ डेब्ट इक्विटी रेशो                                                                                                | ०.९४                                 | ०.९७                                 | ०.७८                                 | ०.९४                                   | ०.७८                                   | ०.७८                                      |
| प्रति समभाग प्राप्ती:                                                                                                    |                                      |                                      |                                      |                                        |                                        |                                           |
| प्रत्येकी ₹ १ ची मूलभूत प्रति भाग प्राप्ती<br>(अवार्षिक) – रुपयांत (अपवादात्मक बाबींनंतर)                                | ०.२६                                 | ०.६७                                 | ०.४२                                 | १.७०                                   | (४.१३)                                 | (३.६२)                                    |
| प्रत्येकी ₹ १ ची सौम्यिकृत प्रति भाग प्राप्ती<br>(अवार्षिक) – रुपयांत (अपवादात्मक बाबींनंतर)                             | ०.२६                                 | ०.६७                                 | ०.४२                                 | १.७०                                   | (४.१३)                                 | (३.६२)                                    |
| डिव्हेंचर रिडेम्पशन रिझर्व्ह                                                                                             | १,३२८.७५                             | १,३२८.७५                             | १,३२८.७५                             | १,३२८.७५                               | १,३२८.७५                               | १,३२८.७५                                  |
| डेब्ट सर्व्हिस कव्हेरेज रेशो                                                                                             | १.८२                                 | ०.२९                                 | १.६२                                 | ०.६९                                   | ०.५१                                   | ०.६८                                      |
| इंटेस्ट्रेट सर्व्हिस कव्हेरेज रेशो                                                                                       | २.५३                                 | ३.४०                                 | २.८८                                 | ३.०२                                   | २.३१                                   | २.४७                                      |

टीप :

सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स ([www.nseindia.com](http://www.nseindia.com) / [www.bseindia.com](http://www.bseindia.com)) आणि कंपनीची वेबसाइट ([www.tatasteel.com](http://www.tatasteel.com)) वर उपलब्ध आहे.

टी व्ही नॅरेंद्रन

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि

व्यवस्थापकीय संचालक

मुंबई : २७ जानेवारी, २०२५

TATA STEEL

कौशिक चॅटर्जी

कार्यकारी संचालक आणि

मुख्य वित्तीय अधिकारी

